


विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) सूचना

No. NB/5-21 २०२२-२३

दिनांक: २३.०९.२०२२

सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना, प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांना सूचित येते की, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट, २०२२ रोजी क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ०८:०० वाजता जिमखाना विभागापुढे हजर रहावे. ही नम्र विनंती.


प्रा. किरण पाटील
Director of Physical Education
Vivekanand College, Kolhapur (Autonomous)




डॉ. आर. आर. कुंभार
प्राचार्य
विवेकानंद कॉलेज,
कोल्हापूर.



“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे



विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) क्रीडा विभाग २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन २०२२

कार्यक्रम पत्रिका

- दिप प्रज्वलन - प्रतिमा पूजन
- स्वागत व प्रास्ताविक : प्रा. किरण पाटील (क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर)
क्रीडा दिनाची माहिती
- प्रमुख पाहुण्यांचे मनोगत : मा. डॉ. आर. आर. कुंभार
(प्राचार्य, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर)
- आभार : श्रीमती सहिदा कच्छी (शारीरिक शिक्षण संचालक - कनिष्ठ विभाग)
- सुत्रसंचालन : श्री. एस एस कुंडले (शारीरिक शिक्षण संचालक - कनिष्ठ विभाग)

● स्थळ ●

न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर बास्केटबॉल मैदान

● दिनांक ●

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२





" ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार"

-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे

Shri Swami Vivekanand Shikshan Santsha's



VIVEKANAND COLLEGE, KOLHAPUR (AUTONOMOUS)

DEPARTMENTAL ACTIVITIES 2022-23

National Sports Day Celebration - 2022

1. **Name of Department:** Department of Physical Education.
2. **Name of Organized Activity:** 29th August, 2022 : National Sports Day Celebration
3. **Topic:** To commemorate the birth anniversary of Hockey legend Major Dhyanchand.
4. **Date/ Duration:** Saturday, 15th August, 2022. (Morning Session: 7.30am)
5. **Aims and Objectives:**
 - To raise awareness about the values of sports: discipline, perseverance, sportsman spirit, teamwork, and to encourage public in large to take up sports and make it an integral part of their lives while emphasizing on the importance of being fit and healthy.
 - To Win is an important objective because that is the long term goal at the end of the season everyone is striving for behalf of this occasion we have to increase emotions.
 - To Win is an important objective because that is the long term goal at the end everyone is striving for behalf of this occasion we have to increase emotions **No. of beneficiaries:**

Students	Male	15
	Female	22
Total		37

6. **Expenditure & funding agency :** Nil

7. **Brief description:**

On August 29, 2022, the National Sports Days was celebrated at Vivekanand College, Kolhapur. Prof. Kiran patil introduced about the Day and Chief Guest. Hon. Ms. Shruti Joshi (IQAC Chairman, Vivekanand College, Kolhapur) inaugurated National & International Players posters. Behalf of this programme Ms. Shruti Joshi Madarn motivated to students & addressed about new culture of Physical Education & Sports. On this function Mrs. Pratibha Patil, Dr. Alvekar was present.

To celebrate the National Sports Day, Gymkhana Department Head Prof. Kiran Patil, Prof. Saida Kachchi, Prof. Santosh Kundale, Prof. Sameer Pathan, N. C. C. cadets and other administrative staff worked hard. On this occasion, teaching and non-teaching faculty, students, parents were present.





" ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार "

-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे

Shri Swami Vivekanand Shikshan Santsha's



VIVEKANAND COLLEGE, KOLHAPUR (AUTONOMOUS)

DEPARTMENTAL ACTIVITIES 2022-23



**Hon. Ms. Shruti Joshi (IQAC Chairman, Vivekanand College, Kolhapur)
inaugurated National & International Players posters.**





“ ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”

-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे

Shri Swami Vivekanand Shikshan Santsha's



VIVEKANAND COLLEGE, KOLHAPUR (AUTONOMOUS)

DEPARTMENTAL ACTIVITIES 2022-23



Chief guest Ms. Shruti Joshi madam Addressing to players





" ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार "

-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे

Shri Swami Vivekanand Shikshan Santsha's



VIVEKANAND COLLEGE, KOLHAPUR (AUTONOMOUS)

DEPARTMENTAL ACTIVITIES 2022-23

8. **Outcome:**

After this programme

- Students got inspired by the speech of Chief Guest to work towards the sports.
- Students became aware of the improve the Sports performance.
- Students got encouraged from this day.

9. **Photos:** Attached

Prof. Kiran B. Patil

Dr. R. R. Kumbhar



Hon. Ms. Shruti Joshi (IQAC Chairman, Vivekanand College, Kolhapur)
inaugurated National Sports Day.

